AVASARA FINANCE LIMITED

CIN:L74899MH1994PLC216417

10th October, 2025

To,

BSE Limited

Corporate Relations Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip ID: TRCFIN Scrip Code: 511730

Dear Sir,

Sub: Submission of E-PAPER

With reference to the captioned subject, we submit herewith E Newspaper extracts with respect to publication of Un-audited standalone financial results for the Quarter and Half year ended 30th September, 2025 published in the "Financial Express" and "Pratahkal" (Marathi) daily edition on 10th October, 2025.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully

For Avasara Finance Limited

(Formerly known as TRC Financial Services Limited)

Khandavalli Madhavi

Company Secretary and Compliance officer

FCS. No 6844

Encl: As stated above.

...continued from previous page.

C. Allotment to Non-Institutional Investors (more than ₹1.00 million) (After Rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors (more than ₹1.00 million), who have bid at the Offer Price of ₹ 648 per Equity Share or above, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 0.25 times. The total number of Equity Shares allotted in this category is 11,51,127 Equity Shares to 266 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under: (Sample)

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	1,564	187	70.30	2,92,468	25.41	1,564	1:1	2,92,468
2	1,587	3	1.13	4,761	0.41	1,587	1:1	4,761
3	1,610	11	4.14	17,710	1,54	1,610	1:1	17,710
4	1,633	1	0.38	1,633	0.14	1,633	1:1	1,633
5	1,656	1	0.38	1,656	0.14	1,656	1:1	1,656
21	3,381	1	0.38	3,381	0.29	3,381	1:1	3,381
22	3,450	1	0.38	3,450	0.30	3,450	1:1	3,450
23	3,795	1	0.38	3,795	0.33	3,795	1:1	3,795
24	3,910	3	1.13	11,730	1.02	3,910	1:1	11,730
25	4,025	1	0.38	4,025	0.35	4,025	1:1	4,025
42	40,250	1	0.38	40,250	3.50	40,250	1:1	40,250
43	77,142	1	0.38	77,142	6.70	77,142	1:1	77,142
44	92,000	1	0.38	92,000	7.99	92,000	1111	92,000
45	1,01,200	1	0.38	1,01,200	8.79	1,01,200	1:1	1,01,200
46	1,75,789	1	0.38	1,75,789	15.27	1,75,789	1:1	1,75,789
	TOTAL	266	100.00	11,51,127	100.00			11,51,127

D. Allotment to Employee Reservation (After Rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Eligible Employee Portion, who have bid at the Offer Price of ₹ 588 (Net of Employee Discount of ₹60 per Equity Share) per Equity Share was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 1.05 times. The total number of Equity Shares allotted in this category is 59,523 Equity Shares to 237 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Eligible Employees upto ₹ 0.50 million

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	23	39	16.46	897	2.10	23	1:1	897
2	46	27	11.39	1,242	2.91	46	1:1-	1,242
3	69	17	7.17	1,173	2.75	69	1:1	1,173
4	92	15	6.33	1,380	3.24	92	1:1	1,380
5	115	.5	2.11	575	1.35	115	11.1	575
6	138	. 9	3.80	1,242	2.91	138	1:1	1,242
7	161	5	2.11	805	1.89	161	21:1:	805
8	184	13	5.49	2,392	5.61	184	1:1	2,392
9	207	6	2.53	1,242	2.91	207	1:1	1,242
10	230	5	2.11	1,150	2.70	230	1:1	1,150
11	253	2	0.84	506	1.19	253	1:1	506
12	299		4.64	3,289	7.72	299	1:1	3,289
13	322	11	4.64	3,542	8.31	322	1:1	3,542
14	345	18	7.59	5,796	13.60	322	1:1	5,796
15	391	3	1.27	966	2.27	322	1:1	966
16	414	4	1.69	1,288	3.02	322	1:1	1,288
17	437	1	0.42	322	0.76	322	1:1	322
18	483	1	0.42	322	0.76	322	1:1	322
19	506	4	1.69	1,288	3.02	322	1:1	1,288
20	529	3	1.27	966	2.27	322	1:1	966
21	552	1	0.42	322	0.76	322	1:1	322
22	575	1	0.42	322	0.76	322	1:1	322
23	621	2	0.84	644	1.51	322	1:1	644
24	690	3	1.27	966	2.27	322	1:1	966
25	713	1	0.42	322	0.76	322	1:1	322
26	759	5	2.11	1,610	3.78	322	1:1	1,610
27	782	1	0.42	322	0.76	322	1:1	322
28	805	1	0.42	322	0.76	322	1:1	322
29	828	23	9.70	7,406	17.38	322	1:1	7,406
	TOTAL	237	100.00	42,619	100.00			42,619

Eligible Employees between ₹ 0.20 million to ₹ 0.50 million

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
1	345	18	25.00	414	2.07	20	1;1	360
2	391	3	4.17	207	1.04	58	1:1	174
3	414	4	5.56	368	1.84	78	1;1	312
4	437	1	1.39	115	0.58	97	1:1	97

Sr. No.	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
5	483	1	1.39	161	0.81	136	331	136
6	506	4	5.56	736	3.69	156	1:1	624
7	529	3	4.17	621	3.11	175	1:1	525
8	552	1	1,39	230	1.15	195	1:1	195
9	575	1	1.39	253	1.27	214	1:1	214
10	621	2	2.78	598	3.00	254	1:1	508
11	690	3	4.17	1,104	5.53	312	1:1	936
12	713	1	1.39	391	1.96	331	1:1	331
13	759	5	6.94	2,185	10.94	370	1:1	1,850
14	782	1	1.39	460	2.30	389	1:1	389
15	805	1	1.39	483	2.42	409	1:1	409
16	828	23	31.94	11,638	58.29	428	1:1	9,844
	TOTAL	72	100.00	19,964	100.00			16,904

E. Allotment to QIB portion (After Rejections)

Allotment to QIBs, who have Bid at the Offer Price of ₹ 648 per Equity Share, has been done on a proportionate basis in consultation with the NSE. This category has been subscribed to the extent of 1.78 times of QIB Portion. As per the SEBI Regulations, Mutual Funds were Allotted 5% of the Equity Shares of QIB Portion available i.e., 10,57,561 Equity Shares and other QIBs were Allotted the remaining available Equity Shares i.e., 2,00,93,652 Equity Shares on a proportionate basis. The total number of Equity Shares Allotted in the QIB Portion is 2,11,51,213 Equity Shares which were allotted to 35 successful QIB Investors. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	VC'S	TOTAL
ALLOTMENT	91,927	79,67,321	11,84,968	5 .5 5	21,09,503	97,97,494		2,11,51,213

F. Allotment to Anchor Investors

The Company, in consultation with the BRLMs, have allocated 2,08,06,548 Equity Shares to 48 Anchor Investors through 67 Anchor Investors Application Forms (including 13 domestic mutual funds through 32 Mutual Fund schemes) at the Anchor Investor Offer Price of ₹ 648 per Equity Share in accordance with the SEBI Regulations. This represents 60% of the QIB Portion.

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	OTHERS	TOTAL
ALLOTMENT	2.	96,79,182	33,83,038	1,95,063	9,31,965	66,17,300	1.5	2,08,06,548

The Company on October 08, 2025 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE and has allotted the Equity Shares to various successful Bidders. The Allotment Advice-cum-Intimations and/or notices have been dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, the instructions to the Self Certified Syndicate Banks for unblocking of funds, transfer to Public Offer Account have been issued on October 08, 2025 and payment to non-Syndicate brokers have been issued on October 09, 2025. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Offer at the address given below. The Equity Shares allotted to the successful Allottees have been uploaded on October 09, 2025 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company has filed the Listing application with BSE and NSE on October 09, 2025. The Company has received listing and trading approval from BSE and NSE and the trading will commence on October 10, 2025.

Note: All capitalised terms used and not specifically defined herein shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus.

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made will be hosted on the website of the Registrar to the Offer, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) at www.in.mpms.mufg.com

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the First/sole Bidder, Bid cum Application Form number, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of Bid-cum-Application Form, address of the Bidder, number of Equity Shares applied for, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and a copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary at the address given below:



MUFG Intime India Private Limited

(Formerly Link Intime India Private Limited) C-101, 1st Floor, Embassy 247, Lal Bahadur Shashtri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India

Tel: +91 810 811 4949

E-mail: weworkindia.ipo@in.mpms.mufg.com Website: www.in.mpms.mufg.com

Investor grievance ID: weworkindia.ipo@in.mpms.mufg.com Contact Person: Shanti Gopalkrishnan

SEBI Registration No.: INR000004058

For WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED On behalf of the Board of Directors **Udayan Shukla**

Place: Bengaluru Date: October 9, 2025

Company Secretary and Compliance Officer

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED. WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED has filed the Prospectus with RoC on October 7, 2025. The Prospectus is available on the website

of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at https://wework.co.in/; and on the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. JM Financial Limited, ICICI Securities Limited, Jefferies India Private Limited, Kotak Mahindra Capital Company Limited and 360 ONE WAM Limited at www.jmfl.com, www.icicisecurities.com, www.jefferies.com, https://investmentbank.kotak.com and www.360.one, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see 'Risk Factors' on page 45 of the Prospectus filed with SEBI and the Stock Exchanges. The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities

Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States only to persons reasonably believed to be (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Draft Red Herring Prospectus as "U.S. QIBs"), in transactions exempt or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) outside of the United States in offshore transactions as defined in and in compliance with under the U.S. Securities Act Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no public offering in the United States.

Adfactors/503/25

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF CREDITORS OF **EURO TECH MARITIME ACADEMY PRIVATE LIMITED**

EURO TECH MARITIME ACADEMY PRIVATE LIMITED

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor.

	A 144 A 5 A 4 A 5 A 5 A 5 A 5 A 5 A 5 A 5 A	
2	Date of incorporation of Corporate Debtor	03-10-1999
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / Registered	ROC Ernakularn
4.	Corporate Identity No. of Corporate Debtor	U80302KL1999PTC012868
5.	Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Debtor	37/2746 Vakil S Buildingopp TVS near Deshabhimani Junction, Emakulam, Kerala, India
6.	Insulvency Commencement Date in respect of Corporate Debtor	22.08.2025 (order received on 27.08.2025)
7	Estimated date of Closure of Insolvency Resolution Process	07.04.2026
8.	Name and Registration number of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional	Name: AAA Insolvency Professionals LLP Registration Number IBBI/IPE-0002/IPA1/2022-23/50001
9.	Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	Address:- 64, near Modi Mill, Okhia Phase III, Okhia Industrial Estate, New Delhi, Delhi - 110020 Email Id: anigoel@aaainsolvency.com hemantmisethi60@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Address: 64, near Mod Mill, Okhla Phase III, Okhla Industrial Estate, New Delhi, 110020 Email Id: eurotech.cip@gmail.com
11.	Last date for submission of claims	23.10.2025
12	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA
13.	Names of insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class (Three names for each class)	NA .
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Web link: https://ibbi.gov.in/home/downloads NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Kochi Bench has ordered the commencement of Corporate Insolvency Resolution Process of EURO TECH MARITIME ACADEMY PRIVATE LIMITED on 22.08.2025 (order received on 27.08.2025). The creditors of EURO TECH MARITIME ACADEMY PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on or before 23.10,2025 to the Interim Resolution Professional at the address

mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Mr. Hemant Sethi Designated Partner, AAA Insolvency Professionals LLP IBBI/IPA-002/IP-N01107/2021-2022/13628 AFA Valid Up to - 30-06-2026 Date :10-10-2025

Place: New Delhi

AAA insolvency Professionals LLP IBBI/IPE-0002/IPA1/2022-23/50001 Interim Resolution Professional In the matter of EURO TECH MARITIME ACADEMY PRIVATE LIMITED AFA Valid Up to - 31-12-2025

Avasara Finance Limited (Formerly known as TRC Financial Services Limited)

CIN - L74899MH1994PLC216417 Ragd. Office: Bandra Hill View CHS, 3rd Floor, 85, Hill Road, Opp. Yoko Sizzler, Bandra (West), Mumbai - 400050

Website: www.trcfin.in; Email: cs@trcfin.in, trcfstd@gmail.com Tol: 022-26414725; Fax: +91-022-26433887. EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2026

(Fis. in Lakhs except earning per share)

Quarte	er anded	Half- ye	Your ended	
		The second secon	The second secon	Audited
0.00	0.00	0.00	0.00	0.00
18.90	9.99	37,69	31.84	44.61
	-9.99	37.69	-31.84	-44.61
-18.90	-9.99	-37.69	-31.84	44.61
-18.90	9.99	-37 69	-31.84	44.61
2				
500:09	500.09	500.09	500.09	500.09
-0.38	-0.20	-0.75	-0.64	-0.89
-0.38	-0.20	-0.75	-0.64	-0.89
	30,09,2025 (Unaudhud) 0,00 18,90 -18,90 -18,90 -18,90	(Unaudited) (Unaudited) 0.00 0.00 18.90 9.99 -18.90 -9.99 -18.90 9.99 -18.90 9.99 -18.90 500.09	30.09.2025 30.09.2024 30.09.2025 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 18.90 9.99 37.69 -18.90 9.99 37.69 -18.90 9.99 37.69 -37.69 -500.09 500.09 500.09	30.09.2025 30.09.2024 30.09.2025 30.09.2024 (Unaudited) (Unaudited

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and period ended September 30, 2025 Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and Website of the Company- www.trcfin.in

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards), Rules 2015 (INO AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of Board of Directors Avasars Finance Limited

Place: Bangatore Date: 09-10-2025

(Formerly known as TRC Financial Services Limited) Vinu Mammon

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

(CIN No.: L36912MH1986PLC041203) Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096. Tel no. (022) 2829 1893, Fax: (022) 2829 0418, Email: investorrelations@goldiam.com,

(KYC) records or other details have not been updated.

NOTICE TO SHAREHOLDERS 100 DAYS CAMPAIGN - "SAKSHAM NIVESHAK"

Website : www.goldiam.com

Pursuant to letter dated July 16, 2025 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), Investor Education and Protection Fund Authority (IEPFA), has initiated 100 days Campaign *Saksham Niveshak" starting from July 28, 2025 to November 6, 2025 to reach out to investors, shareholders whose dividend has remain unpaid/unclaimed and whose Know Your Customer

In line with this initiatives, the investors/ shareholders of Goldiam International Limited, who have unpaid/unclaimed dividend on equity shares and/or shareholders whose KYC details have not been updated are requested to contact the Company Registrar and Transfer agen at below mentioned detail

Registrar and Share Transfer Agent M/s. MUFG Intime India Pvt. Ltd.

C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel: 8108116767

E-mail: mt.helpdesk@in.mpms.mufg.com / satyan.desai@in.mpms.mufg.com Website: https://in.mpms.mufg.com/

Procedure for updating KYC: For shares held in physical Form - request to download the forms for KYC updation

from Company's website at http://goldiam.com/investors-kyc-updation-and-others.html and submit the duly filled and signed forms along with KYC documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA). For shares held in demat form - update the KYC details with their respective depository

Participants (DP) and submits the self-attested copy of the updated client Master List to

Additionally, shareholders are encouraged to register and track their requests through the SWAYAM Portal.

The unclaimed/unpaid dividend(s) will be credited Shareholders Bank account only after the KYC details are updated. Details of shares due for transfer to IEPF Authority and unclaimed dividend(s) are available on the website of the Company at https://www.goldiam.com/unpaiddividend-statement-under-section-124.html

Shareholders may also reach out to the Company at investorelations@goldiam.com or raise a service request at mt.helpdesk@in.mpms.mufg.com

For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya Place: Mumbai Date: 09.10.2025 Company Secretary

Camlin A KOKUYO

KOKUYO CAMLIN LIMITED

CIN: L24223MH1946PLC005434 Regd. Office: 48/2, Hilton House Central Road, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel. No.: +91-22-6655 7000: Fax No.: +91-22-2836 6579 Web: www.kokuyocamlin.com; E-mail: investorrelations@kokuyocamlin.com

NOTICE

100 days campaign - "Saksham Niveshak"for KYC and other related updation and shareholders engagement to prevent transfer of unpaid/unclaimed dividends to Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given to the Shareholders of Kokuyo Camlin

Limited ("the Company") that pursuant to Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate Affairs ("MCA") letter dated 16" July, 2025 in line with the objectives of the Niveshak Shivir, and its broader drive for investor education and facilitation, has launched a 100 days Campaign "Saksham Niveshak* from 28th July, 2025 to 6th November, 2025 targeting shareholders whose dividends have remained unpaid/unclaimed. As per the directive of IEPFA, the Company has initiated the 100 days' Campaign, "Saksham Niveshak", for the shareholders, whose dividend are unpaid/unclaimed and this notice is being issued by the Company as part of the aforesaid campaign.

All the shareholders who have unpaid/unclaimed dividend or those who are required to update their Know Your Client ("KYC"), bank mandates, Nominee and contact information or have any issues/queries to unpaid/unclaimed dividend and shares, are requested to write to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") at M/s. MUFG Intime India Private Limited, C-101 Embassy 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Tel: (022) 49186000, email id: mt.helpdesk@in.mpms.mufg.com The Shareholders may further note that this campaign has been initiated specifically to reach out to the shareholders to update their KYC details. The shareholders are requested to update their details and claim their unpaid/unclaimed dividend in order to prevent their shares from being transferred to the IEPFA.

This notice is also available on the Company's website at www.kokuvocamlin.com.

For Kokuyo Camlin Limited Vipul Bhoy Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai Date: 9th October, 2025

EXPRESS

THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS

Whole time Director

DIN: 10710880

KNOWLEDGE

♦ FINANCIAL EXPRESS



सही/-

कोरोनानंतर मानसिक आजाराचे प्रमाण वाढतेय

डोंबिवली, दि. ९ (वार्ताहर) : करोना महामारी संकट गेल्यानंतर मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे.डोंबिवली शहरात १० ते २० टक्के मानसिक आजराचे असून कल्याण डोंबिवलीतकरांनी मानसिक स्वास्थाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.गेल्या दहा वर्षात डोंबिवलीत सुमारे ६५ हजार कल्याणात १० ते १२ हजार म्हणजे असे मनोविकाराशी सलग्न असे रुग्ण माझ्याकडे उपचारासाठी आले होते. डोंबिवलीत दहा ते मानसोपचारतज्ञआहेत. ही संख्या उपचाराकरता आलेल्या रुग्णांची असून अनेक मनोरुग्ण आहेत जे उपचाराकरता येतच नाहीत, ते सहन करता राहतात. कारण यातील गैरसमज आहे की मानोसपचारतज्ञाकडे उपचाराकरता गेलो म्हणजे वेडसर. पणा तर या आजारावर उपचार आहेत का?, त्यांना डॉक्टर्स आहेत का हेच मुळात काहीना माहित नसते.अशी लोक अंधश्रद्धेच्याआहारी बरेच जातात.जो सर्वे झाला हे तो असा की १०० पैकी १४ जणांना हा आजार आहे. मानसिक आजारात तरुणांचे प्रमाण जास्त असून २० ते ३५ वयोगटातील ७० ते ८० टक्के तरुण आहेत अशी माहिती मनोसपचारतज्ञ डॉ. विवेक चिंचोळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

अधिक माहिती देताना डॉ.विवेक चिंचोळे मनोसपचारतज्ञ

बाई रुक्मिणीबाई

रुग्णालय, कल्याण

(प.) येथे MRI

सुविधा सुरु

महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आज

दि. ०८/१०/२०२५ रोजी पासून मे. क्रस्ना डायग्नोस्टीक्स

लि. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या

संयुक्त विद्यमाने MRI सुविधा सुरु करण्यात आली आहे.

रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे रेडीओलॉजी

व पॅथोलॉजी सुविधा सुरु करण्यासाठी कार्यादेश देण्यात

आले होते व जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती

शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे सन २०२० पासून

MRI, CT Scan, सोनोग्राफी व एक्स-रे सुविधा आणि

पॅथोलॉजी तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे देखील CT Scan, सोनोग्राफी व एक्स-रे सुविधा आणि पॅथोलॉजी

तपासणी सुविधा उपलब्ध होती परंतु MRI सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय

डोंबिवली येथे जावे लागत होते. आता सदर सुविधा कल्याण

उपलब्ध असणार आहे. तसेच MRI झाल्यानंतर ४

तासांमध्ये तर इमर्जन्सी केस मध्ये २ तासांमध्ये रिपोर्ट

उपलब्ध होणार आहे.तसेच सवलतीच्या दरामध्ये (CGHS

+ ८ %) सदर सर्व तपासण्या रुग्णांना उपलब्ध होतील

अशी अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य

मध्य रेल्वे

लापूर विभागाचे विद्युत काम

भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने आणि त्यांच्य

वतीने. मध्य रेल्वे. सोलापर येथील वरिष्ठ

विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी) यांनी

www.ireps.gov.in वर खालील कामांसार्ठ

प्रतिष्ठित, अनुभवी आणि परवानाधारक विद्युत

कंत्राटदारां कडून ऑनलाइन ई-निविदा मागवल्य

/टीडी/टी/२०२५/२५ **कामाचे नावः** [®]१)

भिगवण गुड्स शेड येथे परिभ्रमण क्षेत्र आणि

संपर्क रस्त्याचा विकास आणि २) यार्ड सधारणा

अपग्रेडेशन कामे जसे की सीटीआर(पी)

टीआरआर (पी), टीएसआर (पी)

सीटीआर(एस), टीबीआर मॅन्युअली आणि

टीबीआर टी/आउट वरिष्ठ डीईएन (एस)

एसयूआर अधिकारक्षेत्र - पीक्यू आरएस

साइडिंग, हिरेनंदुरू अंतर्गत. अंदाजे किंमतः

रु.४२,६०,२२१.३५ बोली सुरक्षाः-

रु.८५,२००/-**पूर्णता कालावधीः** १२ महिने

ऑफरची वैधता:- ६० दिवस वेबसाइटवर

निविदा बंद करण्याची तारीख आणि वेळ:-

०५/११/२०२५ रोजी १५.०० वाजता. ANJ-61

थोकादायक किंवा स्फोटक वस्त घेऊन प्रवास करणे हा दंडनीय गन्हा आहे.

OMKARA

ओंकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन

प्रायव्हेट लिमिटेड **कॉर्पोरेट कार्यालय:** कोहिनूर स्क्वेअर, ४७ वा मजला

दादर पश्चिम, मुंबई - ४०००२८

संपर्क क्रमांकः ९७७३४०६१७५

शुद्धीपत्र

ओंकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रा. लि. यांच्यावती

मे. कमलधाम वृद्धाश्रम व कल्याणकारी संस्थ

(कर्जदार) यांच्या खात्यासंदर्भात ई-लिलाव विक्रीची सार्वजनिक सचना जी दिनांक ०९.१०.२०२५ रोर्ज

फायनान्शिअल एक्सप्रेस व प्रताहकाल मुंबई

आवृत्ती मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यामध्ये

राखीव किंमत "रु. २.२.१०.०००/-" असा नमत

करण्यात आली आहे जी रु. २,०२,१०,०००/

असावी तसेच मालमत्ता भौतिक ताब्यात आहे. म्हणून ह

अधिकृत अधिकारी

ओंकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रा. लि

(ऑकारा पीएस १७/२०२०-२१ ट्रस्ट यांचे विश्वस्त या नात्याने कार्यरत

सधारणा विचारात घ्यावी.

दिनांक: १०.१०.२०२५

श्थळ: मुंबई

क्रमांक

एसयूआ

निविदा

ई-प्रोक्योरमेंट

अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.

General Electric कंपनीची सदर MRI मशीन १.५ टेस्ला, ६४ चॅनल्स क्षमतेची असून २४x७ ही सुविधा

मध्येच उपलब्ध झाली आहे.

मे. क्रस्ना डायग्नोस्टीक्स लि. यांना बाई रुक्मिणीबाई

कल्याण, दि. ९ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली

डोंबिवलीत १० ते २० टक्क्यांनी मानसिक आजाराचे प्रमाण वाढलंय - मानसोपचारतज्ञ डॉ. विजय चिंचोळे



म्हणाले, १० ऑकटोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. उद्देश असा आहे की जनजागृती

मानो सपचारत ज्ञाक डे

उपचाराकरता जाणे म्हणजे वेडसर असा समज ठेवू नका.चिंतेच, तणावाचे प्रमाण वाढत आहे.कल्याण डोंबिवलीत नशेखोरांचा प्रमाण वाढत आहे. मनोविकार पेक्षा मनोविकास हे जास्त तणावनियोजन हे अगदी सुरुवातीपासून म्हणजे लहान मुलांना शिकविले पाहिजे आणि आपण स्वतः आत्मसात केले पाहिजे.संदेशदयायचा असेल तर चारसूत्रांचे पालन केले पाहिजे.आहार, विहार, निद्रा आणि विवेकी विचार याकडे लक्ष दिले

पाहिजे.झोप व्यवस्थित झली पाहिजे,

एकूण महसूल

(तोटा) (करपूर्व, अपवादात

करपूर्व कालावधीसाठी निव

करपश्चात कालावधीसाठी निब्द

त्पन्न या कालावधीसाठी नफा

(तोटा) (करपश्चात) आणि इ

१०/-) (चालू आणि खंडि

www.trcfin.in वर उपलब्ध आहे.

समाविष्ट आहे

ठिकाण : बंगलोर

एकूण

(अपवादात



कारणझोपेचा सवयी चुकल्यानेही मानसिक आजार होतात.मोबाईल स्किन टाईम कमी करावा. आपण असे ठरवलं पाहिजे की, टेक्नॉलॉजी फास्ट म्हणजे महिन्यातून एक दिवस येणार मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही इंटरनेट काहीच वापरायचे नाही. हे कुटुंबाने ठरवणे आवश्यक आहे. टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जायची प्रचंड सवय लागली लोकांना त्याच्यामुळे कितीतरी वेळ जातो कॉन्स्टिपशनच प्रमाण वाढत चाललेलं आहे. झोपण्याआधी मोबाईल नको, जेवणाच्या टेबलावर मोबाईल नको, तुम्ही एकमेकांशी बोला. व्यायाम आणि योगा केला पाहिजे. बिनशर्त इतरांना, परिस्थितिला स्वीकारा, माणूस आहे चुका होतील, पुढील वेळेला चुका होणार नाही याची काळजी घ्यावी

अवसरा फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L74899MH1994PLC216417

नोंदणीकृत कार्यालय : वांद्रे हिल व्ह्यू सीएचएस, तिसरा मजला, ८५, हिल रोड, योको सिझलर समोर

वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५०

वेबसाइट : www.trcfin.in; ईमेल : cs@trcfin.in, trcfsltd@gmail.com

30.09.2028

वरील प्राहिती सेबी (लिस्टिंग आणि इतर एक्टीकरण आवश्यकता) नियपावली २०१५ च्या नियप ३३ अंतर्गत स्टॉव

तिमाही आणि कालावधीचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनीच्या वेबसाइ

मुंबई विभागातील जनसाधरण तिकीट बुकिंग सेवक

(जेटीबीएस) च्या अधिकृततेसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया

सूचना क्रमांक सी४९/१/जेटीबीएस/२०२२ अर्ज मागवणे

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागावर 'जनसाधारण तिकीट बिकंग सेवक (जेटीबीएस)

म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणकीकृत अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस)

टर्मिनल्सची स्थापना आणि संचालन करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीकडून

भारताच्या राष्ट्रपतींसाठी आणि त्यांच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्यिक)

मुंबई सेंट्रल यांनी इंग्रजी / हिंदीमध्ये 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' या पद्धतीने मोहोरबंद अर्ज

अर्ज फॉर्म रेल्वेच्या वेबसाइट wr.indianrailways.gov.in वरून डाउनलोड

करता येतील किंवा मंबई सेंटलच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या

कार्यालयातून देखील खरेदी करता येतील. अर्ज शुल्क? १,०००/- आहे. अर्जाची किंमत

'वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्ल' यांच्या नावे काढलेल्या

संबंधित रकमेसाठी बँकर्स चेक / डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात सादर करावी, 'मुंबई येथे

देय', अर्ज दस्तऐवजासह किंवा पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाच्या कोणत्याही स्टेशन

व्यवस्थापक कार्यालयात भरता येईल, जर तसे नसेल तर अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल'.

अर्ज कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्यिक), तळमजला, वाणिज्य विभाग, डीआरएम

आम्हाता ताहक कराः 📑 facebook.com/WesternRly • आम्हाता फॉलो कराः 🔀 twitter.com/WesternRly

पश्चिम रेल्वे

wr.indianrailways.gov.in

कार्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८ यांच्या कार्यालयात पोहोचावा.

(आयएनडी एएस) आणि इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणांनुसार तयार केले गेले आहे. लागू असलेली मर्यादा

30.09.2024

अलेखापरीक्षित

(प्रति शेअर उत्पन्न वगळता रु. लाख

संचालक मंडलासाठी आणि त्यांच्या वतीः

विनू मामन

संपूर्ण वेळ संचालव डीआयएन : १०७१०८६

30.09.2027

दरध्वनी : ०२२-२६४१४७२५; फॅक्स : +९१-०२२-२६४३३८८७. ३० सप्टेंबर, २०२५ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवात

30.09.2024

इमारतीमधून वीट पडून तरूणीचा मृत्यू

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) :जोगेश्वरीत ही घटना घडली होती. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून वीट खाली पडून झालेल्या २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी विकासक आणि ठेकेदाराविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी जोगेश्वरीच्या मजासवाडी येथे बुधवारी सकाळी

संस्कृती ही जोगेश्वरी पूर्वेच्या मजासवाडी येथे आई वडिलांसह रहात होती. तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला असून. नुकतीच ती एका खासगी बॅकेत कामाला लागली होती.

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154

Head Office & Regd Office: 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakal Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com

A copy of SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's website www.taurusmutualfund.com



NOTICE

NOTICE is hereby given that in accordance with Regulation 59A of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with paragraph 5.1 of the Master Circular No. SEBI/HO/IMD/IMD-PoD-1/P/CIR/2024/90 dated June 27, 2024, the half-yearly statement of scheme portfolio of Taurus Mutual Fund ("the Fund") for half year ended September 30, 2025 has been hosted on the website of Taurus Mutual Fund (www.taurusmutualfund.com) and AMFI (www.amfiindia.com) respectively. Unit holders may also request a physical or electronic copy of the statement of scheme portfolio through

- a. Email from their registered email ID (send to: customercare@taurusmutualfund.com)
- b. Give a call at our toll-free no. at 1800 108 1111
- c. Submit a written request at any of the AMC Offices or Computer Age Management Services (CAMS)
- Unit holders are requested to take note of the aforesaid

For Taurus Asset Management Company Ltd (Investment Manager for Taurus Mutual Fund)

Place: Mumbai Date: October 09, 2025 Notice No. 04/2

Authorised Signatory

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा



कफ परेड शाखा, 85 ई. तळमजला. मेकर टॉवर कफ परेड़ मुंबई - ४०० ००५

ई-मेल: bom485@mahabank.co.in ई-मेल: brmgr485@mahabank.co.ir

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ५

संदर्भ क्र. AJ20/SARFAESI/13(2)/2025-2

कलम १३(२) अन्वये मागणी नोटीस

पर्वग्रहरहित R.P.A.D. / स्पीड पोस्ट/ ई-मेल/ हाताने वितरण/व्हॉटस ॲप द्वार

मे. सुयोग फार्मास्युटिकल्स अँड डिस्ट्रीब्युटर्स (भागीदारी फर्म)

- १. ५१. मानिक अपार्टमेंट. भवानी शंकर रोड. दादर पश्चिम. मंबई. महाराष्ट- ४०००२८.
- २. C-25, ब्रदर CHS लि., दिलीप गुप्ते मार्ग, माहिम पश्चिम मुंबई, महाराष्ट्र-४०००१६.
- ३. शॉप क्र. ०६. देव दर्शन CHS लि. मोगल लेन. माहिम. मंबई. महाराष्ट-४०००१६.
- ४. युनिट क्र. २१, मजला क्र. ०१, श्री इंडस्ट्रियल प्रिमाइसेस CHSL, 2nd हसनाबाद लेन, सांताक्रूझ पश्चिम भागीदार/जामीनदारांद्वारे प्रतिनिधित्व केलेले:
- **१. योगेंद्र मुंगळे** (पत्ताः C-25, ब्रदर CHS लि., दिलीप गुप्ते मार्ग, माहिम पश्चिम मुंबई, महाराष्ट्र-४०००१६.) २**. कल्पेश जैन** (पत्ताः ५१. ५वा मजला. मानिक अपार्टमेंट CHS. BS रोड. दादर पश्चिम, मंबई-४०००२८.)
- ३. सिद्धेश बोभाटे (पत्ताः A/9, अजिता CHS, रामभाऊ म्हाळगी मार्ग, चेंडानी, ठाणे पूर्व, ठाणे-४००६०३.) **४. मनिषा जैन (जामीनदार)** (पत्ताः ५१, ५ वा मजला, मानिक अपार्टमेंट CHS, BS रोड, दादर पश्चिम
- मुंबई-४०००२८.)

विषय- Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act 2002 च्या कलम १३(२) अन्वये नोटीस

- आपण मे. सुयोग फार्मास्युटिकल्स अँड डिस्ट्रीब्युटर्स, अ.क्र. १ ते ३ च्या भागीदारांद्वारे प्रतिनिधित्व केलेल्या यांना आपल्या विनंतीवरून आमच्याकडून खालील पत क्रेडिट सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या. अ.क्र. १ ते १ हे **मे. सुयोग फार्मास्युटिकल्स अँड डिस्ट्रीब्युटर्स** चे भागीदार/जामीनदार असल्याने **मे. सुयोग फार्मास्युटिकल्स्** अँड डिस्टीब्यटर्स यांनी घेतलेल्या पत सविधांसाठी जामीनदार म्हणनही उभे राहिले होते.
- . क्रेडिट सुविधा, बँकेच्या बाजुने भारित केलेल्या सिक्युरिटीज आणि सध्याची थकबाकी देय रक्कम याचे तपशीर

अ. क्र.	क्रेडिट सुविधेचे स्वरूप व रक्कम	सिक्युरिटी	तारीख NPA ची
(1)	(2)	(3)	(4)
٧.	रोख पत रु. २,४०,००,०००/– खाते क्र. 60383576478	प्राथमिक सिक्युरिटी: खालील पत्थांवर साउवलेला/ठेवलेला स्टॉक आणि बुक डेब्ट्सः • ५१, मानिक अपार्टमेंट, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई, महाराण्ट्र-४०००२८. • ८-८.5, क्दर CHS लि., दिलीप गुप्ते मार्ग, माहिम पश्चिम मुंबई, महाराण्ट्र-४०००१६. • शॉप क्र. ०६, देव दर्शन CHS लि, मोगुल लेन, माहिम, मुंबई, महाराण्ट्र-४०००१६. • युनिट क्र. २१, मजला क्र. ०१, श्री इंडस्ट्रियल प्रिमाइसेस CHSL, 2nd हसनाबाद लेन, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई-४०००५४. CERSAI ID क्र. 200053490948 (Stock) तारण सिक्युरिटी: फ्लॉट क्र. ५१, ५ वा मजला, मानिक अपार्टमेंट CHS, BS रोड, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८ यांचे समतोल गहाण CERSAI ID क्र. 200053353991 (Collateral)	૨૭.૦૮.૨૦૨૫

	लेजर बॅलन्स	अनअप्लाईड व्याज	एकुण थकबाकी	
ROI	(२७.०८.२०२५ पर्यंत)	२७.०८.२०२५ पर्यंत	२७.०८.२०२५ रोजी	
(5)	(6)	(7)	(8)	
CC-60383576478	E 230 V/ 0/210	E 9 27 1:97 109	F 2 V/ 102 1009 30	
@13.30%	रु. २,३९,४८,१८२.५९	रु. ९,२४,५१८.७१	र्र. २,४८,७२,७०१.३०	
एकूण	रु. २,३९,४८,१८२.५९	रु. ९,२४,५१८.७१	रु. २,४८,७२,७०१.३०	
३. घेतलेल्या पत सुविधांच	च्या विचारात आपण बँकेच्या बाजूने	। कागदपत्रे अमलात आणली	आहेत आणि बँकेच्या बाजूने	

- . आपण मंजरीच्या अटी व शतींचे पालन करण्यात अपयशी ठरलात आणि डिफॉल्ट केले आणि त्यानसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या विहित मानदंडांनुसार बँकेने आपले खाते NPA म्हणून वर्गीकृत केले आहे. आमच्य
- वारंवारच्या मागण्या असनही, आपण आपल्या खात्यातील थकबाकी रक्कम भरली नाही, वर नमद केलेल्या अधिनियमांतर्गत बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, म्हणन, आपणास यादारे य

सिक्युरिटीज भारित केल्या आणि निर्माण केल्या आहेत.

- नोटीसच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सुविधांसाठी रु. २,४८,७२,७०१.३०/- (रुपये दोन कोटी अट्ठेचाळीस लाख बहत्तर हजार सातशे एक आणि तीस पैसे फक्त) अधिक २७.०८.२०२५ पासून अनअप्लाईड व्याजासह संपूर्ण रक्कम परतफेड करण्यास सांगितले जाते; असे करण्यास अपयशी झाल्यास, बँक वरील अधिनियमाच्या कलम १३ च्या उप-कलम ४ अंतर्गत कोणतेही आणि/किंवा सर्व अधिकार वापरेल. अशा परिस्थितीत आपण सर्व खर्च, शुल्क आणि व्यय किंवा इतर आनुषंगिक शुल्क देण्यासाठी देखील जबाबदार असाल अधिनियमांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये इतर गोष्टींबरोबरच हे समाविष्ट आहे-
- . वर नमूद केल्याप्रमाणे ज्यामध्ये सिक्युरिटी इंटरेस्ट तयार केले गेले आहे त्या सुरक्षित मालमत्तांचा ताबा घेणे, लीज असाइनमेंट किंवा विकीदारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह व. लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह सुरक्षित मालमत्तांचे व्यवस्थापन हाती घेणे.
- क. सरक्षित मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियक्ती करणे. ज्याचा ताब आमच्याकडन घेतला जाईल आणि व्यवस्थापक सरक्षित मालमत्तांचे व्यवस्थापन करेल आणि सरक्षित मालमत्तांचे कोणतीही हस्तांतरण हस्तांतरिती मध्ये सर्व अधिकार निहित करेल किंवा त्याच्या संबंधात, जण कार्य हस्तांतरण आपण
- 5. कोणत्याही व्यक्तीला लेखी नोटीस लिहिणे किंवा जारी करणे. ज्याने सरक्षित मालमत्तांपैकी कोणतीही मालमत्त मिळवली आहे ज्याच्या विरुद्ध सिक्युरिटी इंटरेस्ट तयार केले गेले आहे ज्यांच्याकडून कोणतेही पैसे देय आहेत किंवा आपल्याला देय होऊ शकतात, आम्हाला पैसे देण्यासाठी.
- कृपया लक्षात घ्या की अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार, ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर, आपण आमच्या पूर्व लेखी संमतीशिवाय सिक्युरिटीजची विल्हेवाट लावण्यास किंवा व्यवहार करण्यास प्रतिबंधित आहात.
- . सरक्षित मालमत्ता रिडीम करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्य उप-कलम ८ च्या तरतुदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधले जाते.

बँक ऑफ महाराष्ट्रसार्ठ

स्थळ: मुंबई

दिनांक: ३०.०८.२०२५

सही/ अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र

बेंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

बॅक ऑफ बडोदा

नवी मुंबई प्रादेशिक कार्यालय : ४०५, चौथा मजला, प्लॅटिनम टेक्नो पार्क, कर्नाटक भवन समोर, रघुलीला मॉलच्या मागे,

• इंमेल : recovery.navinmumbai@bankofbaroda.co.in

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना – परिशिष्ट ४–ए (नियम ६(२) आणि ८(६) मधील तरतूदी पहा

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६ (२) आणि ८ (६) च्या तरतुदीसह वाचली जाते.

सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की, बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत अधिकाऱ्याने, सुरक्षित कर्जदारांना दिलेले खाली वर्णन केलेले स्थावर गहाणखत/शुल्क, ज्याचा ताबा सुरक्षित कर्जदारांना देण्यात आला आहे, ते खाली नमूद केलेल्या खात्यांच्या वसुलीसाठी **जसे आहे तिथे आहे, जसे आहे जे आहे आणि जे काही** आहे ते या आधारावर विकले जाईल. कर्जदार/जामीनदार/जामीनदार/जमीनदार/जमीवतार/जमावलेली मालमत्ता/जमाव/राखीव किंमत/ई-लिलाव तारीख आणि वेळ, ईएमडी आणि बोली वाढीची रक्कम


याच त	पशाल खाला नमूद कल आह	₹त –						ı
अनु.	कर्जदार/जामीनदारांचे नाव	ज्ञात बोजा असलेल्या स्थावर मालमत्तेचे	एकूण देय	ई-लिलावाची	(१) राखीव किंमत आणि	ताबा अहवाल	मालमत्ता तपासणीची	ı
क्र.	आणि पत्ता	वर्णन, जर असेल तर		तारीख आणि	(२) ईएमडी मालमत्तेची	(मालमत्तेची /		ı
				वोळ	रक्कम (३) बोली वाढ रक्कम	प्रत्यक्ष)	संपर्क व्यक्तीची माहिती	ı
۶.	कर्जदार : मेसर्स सुमित्रा	सर्व तो भाग व भखूंड असलेली मालमत्ता	रु. १३,३६,५२२३/ -	२४.११.२०२५	१. रु. १,००,२८०००/-	प्रतिकात्मक	०७.११.२०२५ रोजी	ı
	राईस मिल	धारक नोंदणीकृत गहाण एनए जिमन गट क्र.	आणि ०५.१०.२०२५	दुपारी २.०० ते	२. रु. १०,०२,८००/-		११.०० ते २.००	ı
	पत्ता - कुणे, पोस्ट उसर,	३४८ व वरकस जिमन गट क्र. ३४७ व घर	अनुसार अधिक अन्य	सायंकाळी	३. रु. १,००,०००/-		श्री. श्रीकृष्ण	ı
	तालूका अलिबाग, जिल्हा	क्र. ३७बी, गाव कुणे, तालूका अलिबाग,	प्रभार त्यावरील	६.०० पर्यंत			खंदारे-८९७६८२६५८९	ı
	रायगंड ४०२ २०३	जिल्हा रायगड						ı
		एनए जमिन गट क्र. ३४८ - १०.६० गुंठा						ı
		वरकस जमिन गट क्र. ३४७ - १३ गुंठा						ı
		बांधकामित क्षेत्रफळ १२६० चौ. फूट						ı
		बँकेस ज्ञात अडथळे – शून्य						I

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.html वेबसाइट लिंक आणि ऑनलाइन लिलाव पोर्टल https://baanknet.com पहा/भेट द्या. तसेच, संभाव्य बोलीदार अधिकृत अधिकाऱ्यांशी दूरध्वनी क्रमांक ०२२-२७८१०६७० मोबाईल ९७५४६८४५४१ वर संपर्क साधू शकतात

तारीख : ०९.१०.२०२५ ठिकाण: वाशी, नवी मुंबई



प्राधिकत अधिकारी बँक ऑफ बडोदा



बँक ऑफ बडोदा, माहीम रोड पालघर शाखा दांडेकर भवन, माहीम रोड, पालघर पश्चिम,

ई-मेल: dbpalg@bankofbaroda.co.in

ज्याअर्थी, बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी म्हणून, वित्तीय मालमत्तांचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम १३ (१२) आणि नियम ३ सह वाचलेल्या अधिकारांचा वापर करून, बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी म्हणून, यांनी १५.०७.२०२५ रोजी सदर कायद्याच्य कलम १३ (२) अंतर्गत एक **मागणी सूचना** जारी केली आहे ज्यामध्ये कर्जदार **श्रीमती अनन्या सिंह** यांना १४.०७.२०२५ रोजीच्या अधिसूचनेत नमूद केलेली रक्कम १८,४५,०८७.०० (रुपये अठरा लाख **पंचेचाळीस हजार सत्याऐंशी फक्त)** आणि लागू न केलेले / न दिलेले व्याज, सदर सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करण्याचे आवाहन केले आहे

येथे उद्घेख केलेल्या इतरांना विशेषतः आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणाऱ्याने या कायद्याच्या कलम १३ (४) आणि नियम ९ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून येथे वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा आज **९ ऑक्टोबर २०२५** रोजी घेतला आहे कर्जदाराला आणि येथे उल्लेख केलेल्या इतरांना विशेषतः आणि सर्वसाधारण जनतेला याद्वारे मालमत्तेशी

वर उल्लेख केलेल्या कर्जदाराने आणि इतरांनी रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, कर्जदाराला आणि

व्यवहार करू नये अशी ताकीद देण्यात येत आहे आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही व्यवहारावर बँक ऑफ बडोदा **माहीम रोड पालघर शाखेकडून १**४.०७.२०२५ रोजी **रु. १८,४५,०८७.०० (रुपये अठरा लाख पंचेचाळीस हजार सत्याऐंशी मात्र)** रक्कम आणि त्यावरील व्याज आकारले जाईल.

कर्जदाराचे लक्ष कलम १३ च्या उपकलम (८) कडे आकर्षित केले जाते की तारण मालमत्ता परत करण्यासाठी उपलब्ध वोलेच्या संदर्भात

निवासी फ्लॅटचे समतुल्य गहाणखत, बेआरेंग सर्वे क्रमांक सर्वे क्रमांक ५५/१/बी, ५५/२, प्लॉट क्रमांक -, / फ्लॅट क्रमांक २०३, दरवाजा क्रमांक/घर, जवळचा दरवाजा, प्रशासकीय जमीन चौरस फूट बांधकाम क्षेत्र ४४४, कार्पेट क्षेत्र ३७०, जे विष्णू पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०३ येथे आहे. हे इमारत क्रमांक ५ प्रकार बी मध्ये ३४.३४ चौरस मीटर कार्पे ट क्षेत्र आहे. हे प्रकल्प बोईसर तालुका पालघर जिल्हा पालघर, -,-, शहर कांबळगाव, जिल्हा ठाणे, राज्य/प्रदेश महाराष्ट्र, देश भारत, पिनकोड ४०१ ५०१, श्रीमती अनन्या सिंग यांचे आहे, सीमा वर्णन पूर्व

फ्लॅट क्रमांक २०२, पश्चिम : ओपन टू एअर, उत्तर : फ्लॅट क्रमांक २०४, दक्षिण : ओपन टू एअर.

प्राधिकत अधिकारी **दिनांक :** ०९–१०–२०२५ **ठिकाण :** बोईसर (बँक ऑफ बडोदा)

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or ar nnouncement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated August 29, 2025 the "Letter of Offer" or ("LOF") filed BSE Limited ("BSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").

🛣 DEEP DIAMOND INDIA LIMITED

(CIN- L24100MH1994PLC082609)

Our Company was originally incorporated as "Deep Diamond India Limited" a limited company vid a certificate of incorporation dated November 02, 1994, issued by the Registrar of Companies Mumbai, Maharashtra, under the provisions of the Companies Act, 1956. For further details pleas refer to the section titled "General Information" beginning on page 49 of the Letter of offer. Registered Office: 309, 3rd Floor, V Star Plaza Plot No. 16 Chandavarkar Road, Opp. Saraswat

Corporate office: 506-509 Fifth Floor, Apeksha, Plot no. 256, Main Road, Hiran Magri. Sector 11, Udaipur, Rajasthan -313001; Tel: 0294-3569097; Email id: info.deepdiamondltd@gmail.com; Website: www.deepdiamondltd.ir Contact Person: Mr. Rakesh Vishnoi, Company Secretary & Compliance Officer

Bank Borivali West, Opposite Raj Mahal Hotel, Borivali West, Maharashtra, India,

PROMOTERS OF OUR COMPANY: This is to inform you that out of total 15 Promoters, 10 Promoter on February 18, 2023 and the remaining 5 promoters on August 16, 2023 pursuant to Regulation 31A of SEBI (LODR) Regulations, 2015, applied to BSE Limited, seeking to reclassify the following Outgoing Promoters" from Promoters to Public category. The application is still under process ar pending for approval.

THE ISSUE

ISSUE OF UPTO 9.61.00.000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RE.1.00 EACH ("EQUITY SHARES") OF DEEP DIAMOND INDIA LIMITED ("DDIL" OR THE "COMPANY OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS. 4.16 PER EQUITY SHARE (INCLUDING PREMIUM OF RS. 3.16 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING RS. 3,997.76 LAKHS TO THE ELIGIBLE EQUIT SHAREHOLDERS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 2 (TWO) EQUITY SHARES FOR EVERY 1 (ONE) EQUITY SHARE HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. AUGUST 29, 2025 (THE "ISSUE"), THE ISSUE PRICE IS 4.16 TIMES OF FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 128 OF THE LETTER OF OFFER.

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of our Company thanks all its shareholders and investors for their response to the Company's Rights Issue of Equity Shares, which opened for subscription or Tuesday, September 09, 2025and closed on Tuesday, September 30, 2025(Issue was originally schedule to close on Friday, September 19, 2025 which was extended to Wednesday, September 24, 2025 and was further extended to Tuesday, September 30 2025) and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Thursday September 18, 2025. Out of the total 1,893 Applications for 10,41,26,600 Rights Equity Shares, 750 Applications for 7,30,690 Rights Equity Shares were rejected on technical grounds as disclosed in the Letter of Offer. The total numbers of valid applications wer 1,143 for 10,33,95,910 Rights Equity Shares, which was 107.59% of the number of Rights Equity Shares allotted under the Issue. Our Company in consultation with Registrar to the Issue and BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange on October 06, 2025 approved the allotment of 9,61,00,000 fully paid -up Rights Equity Shares to the successful applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid applications have been considered for allotment.

1. The break-up of valid applications received through ASBA (after Technical Rejections)

Applicants	Number of valid applications received	Number of Rights Equity Shares Allotted - against Entitlement (A)	Number of Rights Equity Shares accepted and allotted against valid additional applied(B)	Number of Rights Equity Shares accepted and Allotted - (A+B)
Eligible Equity Shareholders	995	12,64,834	13,02,224	25,67,058
Renouncees	157	27,22,145	9,08,10,797	9,35,32,942
Total	1,152	39,86,979	9,21,13,021	9,61,00,000

2. Information regarding applications received (including ASBA application received):

Category	received		Equity Shares Applied for			Equity Shares Allotted		
	Number	%	Number	Value (In Rs.)	%	Number	Value (In Rs.)	%
Eligible Equity Shareholders	1,736	91.71%	32,97,748	1,37,18,631.68	3.17%	25,67,058	1,06,78,961.28	2.67%
Renounces	157	8.29%	10,08,28,852	41,94,48,024.32	96.83%	9,35,32,942	38,90,97,038.72	97.33%
Total	1,893	100.00%	10,41,26,600	43,31,66,656.00	100.00%	9,61,00,000	39,97,76,000.00	100.00%

Intimations for Allotment / Refund / Rejections Cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, has been completed on o about October 08, 2025. The instructions to (i) Self Certified Syndicate Bank ("SCSBs") for unblocking of funds in case of ASBA applications were given on October 06, 2025. The listing application was executed with BSE on October 06, 2025. The credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of Allottees has been completed with NSDL and CDSL on October 09, 2025 respectively. No physical shares were allotted in the Rights Issue. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the Equity Shares allotted in the Issue is expected to commence trading on BSE on or before October 13, 2025 In accordance with SEBI circular dated January 22, 2020, the request for extinguishment c Rights Entitlement has been sent to NSDL & CDSL on October 08, 2025 respectively

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERALIZED FORM. DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Draft Letter of Offer has not been filed with SEBI in

erms of SEBI ICDR Regulations as the size was of Rs. 3,997.76 Lakhs which is less than Rs 5,000 lakhs. Our Company is in compliance with first proviso to Regulation 3 of the SEBI ICDR Regulations and our Company has filed the copy of the Letter of Offer prepared in accordance with the SEBIICDR Regulations with SEBI for information and dissemination o the website of SEBI i.e. www.sebi.gov.in. DISCLAIMER CLAUSE OF BSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly

understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The nvestors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause or BSE" beginning on page 122 of the LOF.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE REGISTRAR TO THE ISSUE

MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime Private Limited)

C-101, 1st Floor, 247 Park Lal Bahadur Shastri Marg MUFG MUFG Intime Tel No.: +91 81081 14949

Vikhroli (West) Mumbai –400 083 Maharashtra, India. Website: www.mpms.mufg.com E-mail ID: deepdiamond rights@in.mpms.mufg.com

Contact Person: Shanti Gopalkrishnar SEBI Registration No: INR00000405

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Mr. Rakesh Vishnoi

309, 3st Floor, V Star Plaza Plot No. 16 Chandavarkar Road, Opp. Saraswat Bank Borivali West. Opposite Raj Mahal Hotel, Borivali West, Mumbai, Maharashtra, India, 400092 Email: info.deepdiamondltd@gmail.com; Website: www.deepdiamondltd.in Tel: 0294-3569097 Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/ post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASSA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF, or the plain paper

application, as the case may be, was submitted by the ASBA Investors DEEP DIAMOND INDIA LIMITED On Behalf of the Board of Directors

Narayan Singh Rathore Date: October 09, 2025 Place: Mumbai, Maharashtra DIN: 10900646 Disclaimer: Our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market condition

and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer dated ugust 29, 2025 with the Securities and Exchange Board of India and BSE. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 24 of the Letter of Offer. This announcement has bee prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the Uniter States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United